

दाखल तारीख ०६/०३/२०२३
नोंदणी तारीख ०६/०३/२०२३
निकाल तारीख ०९/०१/२०२४
कालावधी वर्ष ०० म. १० दि.०३

नियंत्रण प्राधिकारी, उपदान प्रदान अधिनियम, १९७२

(पीठासिन अधिकारी - श्री सचिन सू. पाटील)

प्रकरण पी.जी.ए. क्र. ४०४/२०२३

CNR No.MHLC270004502023

नि.क्र.ओ -०४

श्रीमती चित्रा सितारामजी लोखंडे,
वय ६३ वर्षे, कामधंदा - सेवानिवृत्त,
राहणार- मु.पो.शिरजगांव बंड,
तहसिल-चांदुरबाजार, जिल्हा-अमरावती.

....अर्जदार

विरुद्ध

१. मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, अमरावती.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, अमरावती

... गैरअर्जदार.

विधीज्ञ : श्री अकील अहमद, विधीज्ञ, अर्जदारातर्फे

न्यायनिर्णय

(दिनांक ०९/०१/२०२४)

अर्जदाराने सदरचा अर्ज उपदान प्रदान कायदा १९७२
कलमचे ७(४-ब) अन्वये उपदानाची रक्कम मिळण्याकरीता केला आहे.
अर्जदाराचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे.

... २/-

२. अर्जदार गैरअर्जदार यांचेकडे दिनांक १२/०८/१९९३ पासून 'सहा.शिक्षक' म्हणून नोकरीला होते. ते दिनांक ३०/०६/२०१८ रोजी सेवानिवृत्त झाली. तीचा शेवटच्या महिन्यातील एकूण पगार रू. ६०,१६८/- इतका होता. तीने एकूण २५ वर्षे सेवा केली. त्यानुसार ती रक्कम रूपये ८,६७,८०७/- इतकी रक्कम उपदान म्हणून मिळण्यास पात्र आहेत. परंतु गैरअर्जदाराने तीला उपदानाची रक्कम रूपये ६,९०,०००/- अदा केली. उर्वरित उपदानाची रक्कम रूपये १,७७,८०७/- मागणीकरून देखील गैरअर्जदाराने ती अदा केली नाही. म्हणून सदरचा अर्ज केला आहे.

३. नोटीस मिळून देखील गैरअर्जदारातर्फे म्हणणे दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे अर्जाची पुढील चौकशी करण्यात आली. वरील सर्व बाबींचा विचार करता खालील मुद्दे माझ्या निर्णयाकरीता उपस्थित होतात. त्यावरील वरील माझे निर्णय मी कारणमिमांसेसह खालीलप्रमाणे देत आहे.

मुद्दे

निर्णय

१. अर्जदार मागणी केल्याप्रमाणे उपदानाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत ?

होय

२. आदेश काय ?

...अंतिम

आदेशाप्रमाणे.

कारणमिमांसा

४. अर्जदार श्रीमती चित्रा सितारामजी लोखंडे, यांनी नि.क्र. यु-६ अन्वये पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. अर्जदाराने त्यांचे हकीकतीचे समनार्थ खालील कागदोपत्री पुराव्यांचा आधार घेतला आहे.

१. उपदान व सेवानिवृत्ती आदेश नि.क्र.यु-७ व ८.

२. गणक तक्ता नि.क्र.यु-९.

३. कार्यमुक्त आदेश नि.क्र.यु-१०.

गैरअर्जदारातर्फे कोणताही पुरावा देण्यात आला नाही.

मुद्दा क्र. १ व २ :-

५. अर्जदार श्रीमती चित्रा सितारामजी लोखंडे, यांनी त्यांच्या पुराव्या दरम्यान असे कथित केले आहे की, ती गैरअर्जदार यांचेकडे दिनांक १२/०८/१९९३ पासून 'सहा.शिक्षक' म्हणून नोकरीला होते. ते दिनांक ३०/०६/२०१८ रोजी सेवानिवृत्त झाली. तीचा शेवटच्या महिन्यातील एकूण पगार रू.६०,१६८/- इतका होता. तीने एकूण २५ वर्षे सेवा केली. त्यानुसार ती रक्कम रूपये ८,६७,८०७/- इतकी रक्कम उपदान म्हणून मिळण्यास पात्र आहेत. परंतु गैरअर्जदाराने तीला उपदानाची रक्कम रूपये ६,९०,०००/- अदा केली. उर्वरित उपदानाची रक्कम रूपये १,७७,८०७/- मागणीकरून देखील गैरअर्जदाराने ती अदा केली नाही.

६. अर्जदार गैरअर्जदार संस्थेत दिनांक १२/०८/१९९३ पासून दिनांक ३०/०६/२०१८ पर्यंत नोकरी करीत होता ही बाब गैरअर्जदार संस्थेने अमान्य केली नाही. तसेच अर्जदाराचा शेवटच्या महिन्यातील पगार रू.६०,१६८/- होता ही बाब देखील गैरअर्जदाराने अमान्य केली नाही. नि.क्र.यु-७ वरील निवृत्ती वेतन आदेशाचे अवलोकन केले असता अर्जदाराने एकूण २४ वर्षे १० महिने १८ दिवस सेवा केल्याचे दिसून येते. गैरअर्जदारांनी उपदान प्रदान कायदा, १९७२ च्या तरतुदी त्यांना लागू होत नसल्याबाबत कोणतेही कथन गैरअर्जदार यांनी केलेले नाही.

७. उपदान प्रदान कायदा, १९७२ चे कलम ४(२) नुसार अर्जदार प्रत्येक पुर्ण वर्ष व सहा महिन्यापेक्षा अधिक सेवा कालावधीच्या काळाकरीता १५ दिवसाचे वेतन उपदान म्हणून मिळण्यास पात्र आहे. उपदान प्रदान कायदा, १९७२ चे कलम ४(२) चे स्पष्टीकरणानुसार प्रतिमहा पगार मिळणारे कर्मचा-याचे १५ दिवसाचे वेतन मोजण्याकरीता मिळणारे एकूण वेतनाला २६ ने भागून १५ ने गुणने आवश्यक आहे. नि.क्र.यु-९ वरील उपदान गणक तक्त्याचे अवलोकन केले असता, अर्जदाराचे शेवटच्या महिन्यातील मुळ पगार रू.५५,२००/-होते असे दिसून येते. अर्जदाराचे तोंडी पुराव्यानुसार सेवानिवृत्तीचे वेळी महागाई भत्त्याचा दर ९ टक्के होता. त्यानुसार महागाई भत्ता रूपये ४,९६८/- होता असे दिसून येते. त्यानुसार अर्जदाराचे एकूण वेतन रूपये ६०,१६८/- इतके होते. अर्जदाराच्या पुराव्यानुसार त्याचा एकूण पगार विचारात घेता तो उपदान म्हणून एकूण रक्कम रूपये ८,६७,८०७/- मिळण्यास पात्र आहे. त्यापैकी रूपये ६,९०,०००/- गैरअर्जदार यांनी उपदान म्हणून अदा केल्याची बाब पुराव्या दरम्यान मान्य केली आहे. त्यामुळे अर्जदार उर्वरित उपदानाची रक्कम रूपये १,७७,८०७/- मिळण्यास पात्र आहे.

८. अर्जदाराने प्रस्तुत अर्ज उपदान रकमेवर १८ टक्के व्याजाची मागणी केली आहे. उपदान प्रदान कायदा १९७२ चे कलम ७(३-अ) नुसार देय असलेली उपदानाची रक्कम अदा न केल्यास केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या व्याजदरा अन्वये सरळ व्याज मंजूर करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने दिनांक ०१ ऑक्टोबर १९८७ रोजी कलम ७(३-अ) अन्वये प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार सरळ व्याजाचा

दर १० टक्के ठरविण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराला सेवानिवृत्तीच्या तारखेपासून रक्कम अदा करेपर्यंत १० टक्के सरळ व्याज मंजूर करणे योग्य होईल. म्हणून वरील सर्व बाबी व कारणमिमांसेच्या अनुषंगाने मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देवून मी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश

१. अर्ज मंजूर करण्यात आला.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराला उपदानाची रक्कम म्हणून रूपये १,७७,८०७/- (रूपये एक लाख सत्याहत्तर हजार आठशे सात फक्त) दिनांक ०१/०७/२०१८ पासून रक्कम अदा करेपर्यंत १० टक्के सरळ व्याजाने अदा करावे.
३. गैरअर्जदाराने वरनमुद उपदानाची रक्कम एक महिन्याच्या आत अदा करावी.

(न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात जाहीर करण्यात आला.)

sd/-

अमरावती
दिनांक : ०९/०१/२०२४

(सचिन सू. पाटील)
नियंत्रण अधिकारी, तथा न्यायाधीश,
कामगार न्यायालय, अमरावती

युक्तीवाद दिनांक : ०९/०१/२०२४

न्यायनिर्णय थेट संगणावर टाईप दिनांक : ०९/०१/२०२४

न्यायनिर्णय तपासणी व सही दिनांक : ०२/०१/२०२४